

महाराष्ट्र विधानसभा

चौथे अधिवेशन, २०१७

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, लेखा कर्मचारी संघटना, जिल्हा शाखा
सातारा यांच्या प्रलंबीत मागण्या मान्य करण्याबाबत

(१) ४०६६९ (०६-०५-२०१६). श्री.शंभूराज देसाई (पाटण) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, लेखा कर्मचारी यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून व्यपगत कनिष्ठ लेखाधिकारी यांची पदे पुर्नजीवित करण्याबाबत तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत तालुकास्तरावर स्वतंत्र सहाय्यक लेखाधिकारी/कनिष्ठ लेखाधिकारी कर्मचा-यांची पदे निर्माण करण्याबाबत अशा अनेक मागण्या शासनाकडे केल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरच्या मागण्यांचे पत्र मा.वित्तमंत्री व मा.ग्रामविकास मंत्री यांना महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, लेखा कर्मचारी संघटना, जिल्हा शाखा सातारा यांनी दिनांक १८ मार्च, २०१५ रोजी दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, लेखा कर्मचारी संघटना, जिल्हा शाखा सातारा यांच्या विविध मागण्यांबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१५-१२-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

जिल्हा परिषद सांगली येथील अनेक पदे रिक्त असल्यामुळे

कामे प्रलंबित असल्याबाबत

(२) ४१५७२ (०४-०५-२०१६). श्री.धनंजय (सुधीर) गाडगीळ (सांगली), श्री.अनिल बाबर (खानापूर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद माहे सप्टेंबर, २०१५ पासून बदलीमुळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी हे पद दिनांक १ जून, २०१५ पासून सेवानिवृत्तीमुळे व पशुसंवर्धन विभागाकडील डॉक्टरांची ४३ पदे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हे पद माहे ऑक्टोबर, २०१५ पासून बदलीमुळे माध्यमिक शिक्षण अधिकारी हे पद दिनांक १ जानेवारी, २०१६ पासून सेवानिवृत्तीमुळे रिक्त आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यामुळे सर्व विभागातील अनेक कामे प्रलंबित रहात आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सांगली जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१५-१२-२०१७) :(१) अंशतः खरे आहे.

(२), (३) व (४) मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, सांगली हे पद दि.३०.४.२०१६ रोजी भरण्यात आले आहे.

जिल्हा परिषद सांगली अंतर्गत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी हे रिक्त पद भरण्यात आले असून दि.३.६.२०१६ पासून कार्यरत आहेत.

सांगली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी या संवर्गातील रिक्त असलेल्या पदांचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून पशुपालक धारकांना नियमितपणे पशुवैद्यकीय सोई सुविधा पुरविण्यात येत आहेत.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार उप अभियंता,ग्रामीण पाणी पुरवठा यांचेकडे सोपविण्यात आला आहे.

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) या पदावर शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचे दि.१.७.२०१६ च्या आदेशान्वये श्री.एम.जे.चोथे यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विकास सेवा वगळून जिल्हा परिषदेतील इतर वर्ग-१ व वर्ग-२ ची पदे संबंधित प्रशासकीय विभागामार्फत निर्माण करण्यात आली असून ती संबंधित प्रशासकीय विभागाकडून भरली जातात. जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्याबाबत संबंधित प्रशासकीय विभागांना सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

डहाणू (जि.पालघर) तालुक्यातील शिलोंडा, कळमदेवी ग्रामपंचायतीमध्ये

इंदिरा आवास योजनेत झालेला गैरव्यवहार

(३) ५९५२८ (२३-०८-२०१६). श्री.पास्कल धनारे (डहाणू) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डहाणू (जि.पालघर) तालुक्यातील शिलोंडा, कळमदेवी ग्रामपंचातीमध्ये सन २०१२-१३ साली इंदिरा आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेली घरकुले आजही अपूर्णावस्थेत असून ३४ लाभार्थ्यांना मंजूर झालेला निधी वाटप न करता सदस्य व अधिकारी वर्गानी परस्पर बळकावल्याचे दिनांक ०६ मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आलेले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केलेली आहे काय व चौकशीअंती काय आढळून आले,

(३) असल्यास, तदनुसार इंदिरा आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या निधीत गैरव्यवहार करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासह लाभार्थ्यांना न मिळालेला मंजूर निधी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (१५-१२-२०१७) :(१) होय.

(२) सदर प्रकरणी गट विकास अधिकारी, पंचायत समिती, डहाणू यांचेमार्फत चौकशी केली असता चौकशी अहवालात सरपंच, ग्रामसेवक व शाखा अभियंता हे दोषी आढळून आले आहेत.

(३) दोषी असलेल्या सरपंच श्री.संदीप घोरखाना यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम ३९ नुसार आणि श्री.महेश खोटेरे, ग्रामसेवक व श्री.जी.डब्ल्यू.कांबळे, शाखा अभियंता यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ अंतर्गत कडक कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणातून अंबरनाथ व उल्हासनगर या शहरांना
प्रत्येकी ५० एम.एल.डी. पाणी पुरवठा करण्याबाबत**

(४) ६५४९९ (०२-०१-२०१७). डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणातून अंबरनाथ व उल्हासनगर यादोन शहरांना प्रत्येकी ५० एम.एल.डी. पाणी पुरवठा करण्याबाबत अंबरनाथ येथील लोकप्रतिनिधीनी मा.जलसंपदा मंत्री यांचेकडे दिनांक २७ जून, २०१६ रोजी आणि मा.उद्योग मंत्री यांचेकडे दिनांक ४ जुलै, २०१६ रोजीच्या पत्राद्वारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या मागणी संदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१२-१२-२०१७) : (१) होय.

(२) बारवी धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरु असून, सद्यःस्थितीत दरवाज्यांच्या सांडव्यापर्यंत २३३ दलघमी पाणी साठवण होत आहे. पुनर्वसनाची कामे पूर्ण झाल्यावर, तसेच सेक्शन ३५ च्या तरतुदीतून वन जमीन वगळल्यावर, धरणाचे दरवाजे कार्यान्वित करून साठवण क्षमता ३४० दलघमी होणार आहे. त्यानंतरच सदर मागणीचा विचार करणे शक्य होईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

केंद्र व राज्य शासनाच्या गृहनिर्माण योजनेबाबत

(५) ६७७०६ (१६-१२-२०१६). श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र व राज्य शासनाच्या गृहनिर्माण योजनांमध्ये ग्रामीण भागात अल्पसंख्याक समाजातील नागरीकांना घरे बांधून देण्यासाठी ३० टक्के उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शहरी भागातही प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत अल्पसंख्यांक बहुल १२ शहरांतील नागरीकांसाठी घरे बांधून देण्यात येणार आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबतची अंमलबजावणी करण्यात आली आहे काय व यासाठी कोणता कालबद्ध कार्यक्रम आखला आहे वा आखण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१३-१२-२०१७) : (१) नाही.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अल्पसंख्याक प्रवर्गासाठी १५% उद्दिष्ट राखीव ठेवणे बंधनकारक आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची रमाई आवास योजना केवळ अनुसूचित जातीसाठी राबवली जाते. तसेच, आदिवासी विकास विभागामार्फत शबरी आवास योजना केवळ अनुसूचित जमातीसाठी राबवली जाते. यामध्ये अल्पसंख्याक समाजाचा समावेश नाही.

(२) प्रधानमंत्री आवास योजना-शहरी ही योजना महाराष्ट्रातील १४२ शहरांमध्ये राबवली जाते.

(३) प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनाकडून उद्दिष्ट प्राप्त होते. केंद्र शासनाच्या सुचनेप्रमाणे ते अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ६०%, अल्पसंख्यांक प्रवर्गासाठी १५% व उर्वरीत इतर प्रवर्गासाठी उद्दिष्ट निश्चित केले जाते.

शहरी योजनेची अंमलबजावणी म्हाडा / नागपुर सुधार प्रन्यास / महानगरपालिका / नगरपालिका याचेमार्फत करण्यात येते. सदर संस्थानी प्रकल्प अहवाल राज्यातील सुकाणू अभिकरण व अभियान संचालक यांना सादर करावयाचे आहेत.

सदर अहवाल राज्य स्तरीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या मान्यतेसाठी सादर होतात. केंद्रीय समितीने सदर प्रकल्पास मान्यता दिल्यानंतर संबंधित अंमलबजावणी यंत्रणा त्यावर पुढील कार्यवाही करते. आजपर्यंत केंद्रीय समितीने ४६ प्रकल्पास मंजूरी दिलेली आहे.
(४) प्रश्न उद्भवत नाही.

**दोडामार्ग (जि.सिंधुदुर्ग) तालुक्यातील मणेरी गोकूळवाडी,
आंबेली रस्त्याचे काम प्रलंबित असल्याबाबत**

(६) ७५९०९ (१५-०४-२०१७). श्री.नितेश राणे (कणकवली), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दोडामार्ग (जि.सिंधुदुर्ग) तालुक्यातील मणेरी ग्रामपंचायत हद्दीतील मणेरी गोकूळवाडी, आंबेली रस्त्यास प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूरी मिळालेली असतानाही आजमितीस सदरहू रस्त्याचे काम सुरूच झालेले नसल्याने तेथील ग्रामस्थानी गटविकास अधिकारी, दोडामार्ग पंचायत समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद, सिंधुदुर्ग आदीकडे माहे नोव्हेंबर, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान लेखी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मणेरी ग्रामस्थानी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देवूनही २ महिन्यांचा कालावधी लोटला तरीही काम सुरू झालेले नसल्यामुळे त्याबाबतचे निवेदनही माहे जानेवारी, २०१७ च्या पहिल्या आठवड्यात गटविकास अधिकारी, दोडामार्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग जिल्हा आदीकडे दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर निवेदनाच्या अनुषांगाने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मणेरी गोकूळवाडी आंबेली रस्त्याच्या कामास सुरुवात करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०७-१२-२०१७) : (१) व (२) निवेदन प्राप्त झाल्याचे आढळून आले नाही.

(३) सद्यःस्थितीत सदर रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून २.९०० कि.मी. लांबीचे डांबरीकरणेचे काम पूर्ण झालेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे कोलारा फाटा ते मेरा बु. (ता.चिखली, जि.बुलढाणा) पर्यंतचा रस्ता पंतप्रधान
ग्रामसडक योजनेतर्गत रस्त्याचे केलेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत**

(७) ७६९३९ (१४-०४-२०१७). श्री.राहुल बोंद्रे (चिखली) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे कोलारा फाटा ते मेरा बु. (ता.चिखली, जि.बुलढाणा) पर्यंतचा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतर्गत (जि.प. बुलढाणा) रस्ता सुधारणा व दुरुस्तीचे काम गेल्या पाच वर्षापूर्वी

करण्यात आले असता सध्या रस्ता पूर्णपणे खराब झाला असून अपघात घडत असल्याचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेकडे वर्ग करण्यात आला होता परंतु त्यांचा कालावधी संपलेला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कोलारा फाटा ते मेरा बु. पर्यंतचा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०७-१२-२०१७) : (१) नाही.

मौजे कोलारा फाटा ते मेरा बु. (ता.चिखली, जि.बुलढाणा) ह्या रस्त्याच्या एकूण १२.०० कि.मी. लांबी पैकी केवळ राज्यमार्ग २१४ ते कोलारा ते कवठळ असा एकूण ७ कि.मी. लांबीच्या दर्जा सुधारणेचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत माहे फेब्रुवारी, २०११ मध्ये पूर्ण करण्यात आलेले आहे. सदर रस्ता सद्यःस्थितीत सुस्थितीत असून वाहतुक सुरळीत सुरु आहे.

उर्वरित ५ कि.मी. लांबी जिल्हा परिषद बांधकाम विभाग, बुलढाणा कार्यालयाच्या अखत्यारितील आहे.

(२) सदर रस्ता पूर्णपणे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेकडे वर्ग करण्यात आलेला नाही. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतर्गतच्या ७.०० कि.मी. लांबीच्या कामाचा दोषदायीत्व कालावधी माहे २८.०२.२०१६ रोजी पूर्ण झालेला आहे.

(३) राज्यमार्ग २१४ ते कोलारा ते कवठळ या रस्त्याचे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत ७.०० कि.मी. लांबीपैकी सा.क्र.०/००० ते २/४०० या लांबीतील २.४० कि.मी. पृष्ठभाग नुतनीकरणाचे कामास विशेष दुरुस्ती कार्यक्रम २०१६-१७ अंतर्गत मंजुरी देण्यात आली असून काम प्रगतीपथावर सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सावंगी (देरडा) (ता.समुद्रपूर, जि.वर्धा) येथील नदीवर बांधण्यात

आलेला पूल अल्पावधीतच कोसळल्याबाबत

(८) ८१४६० (१९-०४-२०१७). श्री.समीर कुणावार (हिंणघाट), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सावंगी (देरडा) (ता.समुद्रपूर, जि.वर्धा) येथील नदीवर बांधण्यात आलेला पुल अल्पावधीत कोसळला असून उक्त तालुक्यात पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील कामेही निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व चौकशीत काय आढळून आले,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने दोषी अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०७-१२-२०१७) : (१) सावंगी (देरडा) (ता.समुद्रपूर जि.वर्धा) येथील नदीवर बांधण्यात आलेला सिमेंट पाईप रपट्याच्या कामाला साधारणपणे ५ ते ६ वर्षे पूर्ण झालेली आहेत. परंतु सन २०१६ मध्ये अतिवृष्टीमुळे रपट्याच्या डाऊन स्ट्रीम बाजूची १२-१५ मीटर लांबीची फेसवॉल धाम व बोर नदीला जास्त पूर आल्यामुळे क्षतिग्रस्त झालेली आहेत.

समुद्रपूर तालुक्यातील कामांची राज्य गुणवत्ता निरीक्षक/राष्ट्रीय गुणवत्ता निरीक्षक यांचेमार्फत तपासणी करण्यात आलेली असून, त्यांनी सदर कामांना 'समाधानकारक' शेरा दिलेला आहे. त्यामुळे उक्त तालुक्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील कामेही निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत, हे खरे नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**डोंगरकडा (ता.कळमनुरी, जि.हिंगोली) येथील सव्वाशे घरांची जागा
एका व्यक्तीने स्वतःच्या नावाने करून घेतल्याबाबत**

(९) ८३८०५ (१९-०४-२०१७). श्री.तानाजी मुटकुले (हिंगोली) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे डोंगरकडा (ता.कळमनुरी, जि.हिंगोली) येथील एकशे पंचवीस घरांची जागा एका व्यक्तीने स्वतःच्या नावाने करून घेतल्याचे माहे जानेवारी २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, कुठल्याही प्रकारचे दस्ताऐवज नसताना ही जागा परस्पर त्यांच्या नावे करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेने केलेल्या चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणी चौकशी केली आहे काय व चौकशीत काय आढळून आले,
- (४) असल्यास, चौकशीनुसार संबंधितांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०७-१२-२०१७) : (१), (२) व (३) होय, हे अंशतः खरे आहे.

प्रस्तुत बाबत जिल्हा परिषद, हिंगोली मार्फत चौकशी करण्यात आली असून, चौकशी अहवालानुसार मौजे डोंगरकडा येथे १९७९-८० च्या दरम्यान सिटीसर्वे झाला असून, त्या आधारे घरांचा नमुना नं. ८ तयार करणे आवश्यक होते. तथापि, तसे न झाल्यामुळे वेळोवेळी झालेली फेरफार ही मूळ दस्तऐवजांशिवाय झालेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तसेच, सन २००२-०३ या कर आकारणी रजिस्टरमधील (नमुना नं.८) समाविष्ट १२९ मालमत्ता धारकांची नावे सन २००६-०७ मध्ये फेर आकारणी करण्यात आलेल्या कर आकारणी रजिस्टर (नमुना नं.८) मध्ये दिसून आलेली नाहीत.

(४) जिल्हा परिषद, हिंगोलीमार्फत करण्यात आलेल्या चौकशीमध्ये दोषी आढळून आलेले कार्यरत ग्रामविकास अधिकारी श्री.बी.जी. पोपलाईत, तत्कालिन ग्रामविकास अधिकारी श्री.बी.आर. भोसले यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच श्री.ए.एन. रावळे तत्कालिन ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत डोंगरकडा यांचेविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

अलिबाग (ता.अलिबाग, जि.रायगड) येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयाला आग लागल्याबाबत

(१०) ८५०७८ (२१-०८-२०१७). श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अलिबाग (ता.अलिबाग, जि.रायगड) येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयाला आग लागून कार्यालयातील दोन संगणक, दोन प्रिंटर, टेबल खुर्च्या व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली असल्याचे माहे जून, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर लागलेल्या आगीत कार्यालयाचे सुमारे दिड लाख रूपयाचे नुकसान झालेले असून सदर कार्यालयात कामाची पद्धत ऑनलाईन असल्याने सर्व डाटा उपलब्ध होवू शकतो परंतु आग लागण्याच्या दोन दिवसापूर्वीच कार्यालयातील काही संगणक व बॅटरी चोरीला गेली असल्यामुळे सदर लागलेल्या आगी बदल संशय व्यक्त केला जात आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व चौकशीनुसार दोषींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१५-१२-२०१७) : (१) होय.

(२) उपरोक्त प्रकरणाचे अगोदर दि.११/६/२०१७ रोजी या कार्यालयातील दोन ईन्व्हर्टर मशीन व एक संगणक मॉनीटर चोरीला गेलेले आहे. सदर प्रकरणी पोलिस स्टेशन, अलिबाग येथे प्रथम माहीती अहवाल (FIR क्र.००८५ दि.११/६/२०१७) दाखल करण्यात आलेला आहे.

तद्नंतर दि.१६/६/२०१७ रोजी कार्यालयातील काही भागास आग लागल्याने दोन संगणक संच, एक एलसीडी, दोन प्रिंटर, एक खूर्ची टेबल, टोचा, कॅल्क्युलेटर, एक पंखा, BSNL Modem/Wi-Fi व माहे जानेवारी, २०१७ ते दि.१६/६/२०१७ पर्यंतचे प्रधानमंत्री आवास योजनेचे आलेले टपाल व नोंदवही तसेच दि.१६/६/२०१७ रोजी काम करण्याकरीता काढलेल्या फाईल्स व पेपर दस्तऐवज इ. जळून नाश झाले आहे. सदर प्रकरणी अलिबाग पोलिस ठाणे येथे आकस्मात आग्नी रजिस्टर नं.०२/२०१७ दि.१७/६/२०१७ दाखल करण्यात आलेला आहे. उपरोक्त दोन्ही प्रकरणांचा तपास प्रगतिपथावर आहे.

वि.स. ३८४ (९)

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील
'सिमेन्स ऑटो अॅनलाइजर' हे उपकरण बंद असल्याबाबत**

(११) ८६१२२ (१६-०८-२०१७). श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील यकृताच्या रूग्णांना 'लिव्हर फंक्शनिंग टेस्ट' साठी आवश्यक असणारे 'सिमेन्स ऑटो अॅनलाइजर' हे उपकरण बंद पडल्याने रूग्णांची गैरसोय होत असल्याचे माहे मे, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रूग्णालयातील सिमेन्स ऑटो अॅनलाइजर हे उपकरण बंद पडल्याने यकृताच्या रूग्णांच्या होणाऱ्या चाचण्यांकरीता बाहेरील खासगी पॅथॉलॉजी लॅबमधुन चाचण्या कराव्या लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर यंत्राची तातडीने दुरुस्ती करून यंत्राची संख्या वाढविण्याकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रशासनाकडून प्रस्ताव मागविण्यात आलेला आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०६-१२-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील सुमारे ३७८४३ महिला बचत गटांना ६० टक्के व्याज
परतावा न मिळाल्याने बचत गट अडचणीत आल्याबाबत**

(१२) ८७०४२ (१६-०८-२०१७). श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील ३७८४३ महिला बचत गटांना ६० टक्के व्याज परतावा मिळाला नसल्याने बचत गट अडचणीत आल्याचे माहे मे, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार बचत गटांना व्याज परतावा देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (११-१२-२०१७) : (१) नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ग्रामीण भागात करण्यात येणा-या रस्त्यांच्या कामांमध्ये झालेला गैरव्यवहार

(१३) ८७४२६ (२१-०८-२०१७). डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ग्रामीण भागात करण्यात येणा-या रस्त्यांच्या कामांमध्ये ठेकेदार डांबराऐवजी जळक्या ऑईलचा वापर करित असल्यामुळे शासनाने डांबर खरेदीचे ऑडिट करण्याचा निर्णय माहे मे, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या निर्णयानुसार कोल्हापूर जिल्हयातील किती कामांमध्ये डांबरातील भेसळ निदर्शनास आली आहे,

(३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व चौकशीनुसार सदर कामांमध्ये डांबरातील भेसळ करणाऱ्या ठेकेदारावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०८-१२-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) भेसळ झाल्याची प्रकरणे आढळून आली नाहीत.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

धर्माबाद (जि.नांदेड) शहरातील बाभळी येथील बंधा-याचे रक्षण करणा-या रक्षकांना मुलभूत सुविधा व सुरक्षेची साधने उपलब्ध करून देण्याबाबत

(१४) ८७७९८ (२१-०८-२०१७). श्रीमती अमिता चव्हाण (भोकर) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धर्माबाद (जि.नांदेड) शहरात गोदावरी नदीच्या पात्रात कोटयवधी रुपये खर्च करून बाभळी येथे बंधारा बांधण्यात आला असून या बंधा-याचे रक्षण करणा-या रक्षकालाच निवारा, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा व सुरक्षेची साधने नसल्याचे दिनांक २६ मे, २०१७ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त रक्षकांना मुलभूत गरजा व सुरक्षेची साधने उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२९-११-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) सुरक्षा रक्षकांच्या मुलभूत गरजा व सुरक्षेची साधने संबधीतांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**कळमोडी उपसा सिंचन योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यता
घेऊन नवीन पाईपलाईन धोरणानुसार संकल्पन करण्याबाबत**

(१५) ८८४५६ (१२-०८-२०१७). श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कळमोडी उपसा सिंचन योजनेच्या कामाबाबत दिनांक १८ एप्रिल, २०१७ रोजी वा त्यासुमारास मा.जलसंपदा राज्यमंत्री यांचे दालनात बैठक झाली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर बैठकीमध्ये कळमोडी प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन नवीन पाईपलाईन धोरणानुसार संकल्पन करण्याचे ठरविण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर बैठकीच्या ठरावानुसार सुधारित प्रशासकीय मान्यतेसह नवीन पाईपलाईन धोरणानुसार संकल्पन व त्यास मान्यता मिळण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२९-११-२०१७) : (१) होय.

(२) होय.

(३) सातगाव पठार उपसा सिंचन योजनेचे सुधारित संरेखा सर्वेक्षणाचे अंदाजपत्रक व निविदा तयार करण्याचे काम क्षेत्रिय स्तरावर प्रगतीपथावर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**खेड विशेष आर्थिक क्षेत्र प्रकल्पातील बाधित १०२ कुटुंबांचे पुनर्वसन
करण त्यांना बांधून दिलेल्या घरांच्या नोंदीबाबत**

(१६) ८८६५८ (१२-०८-२०१७). श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खेड विशेष आर्थिक क्षेत्र प्रकल्पातील बाधित १०२ कुटुंबांचे पुनर्वसन सन २०१४ मध्ये होऊनही त्यांना बांधून दिलेल्या घरांच्या नोंदी अद्याप प्रलंबित आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत के.ई.आय.पी.एल. कंपनीने दिनांक १६ सप्टेंबर, २०१३ आणि दिनांक १६ मार्च, २०१६ रोजी पत्रान्वये ग्रामपंचायतीस तसेच दिनांक ०५ जुलै, २०१५ रोजी स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे नोंदी करण्यासंबंधी कळविले आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, नोंदणीच्या मागणीच्या अनुषंगाने पुनर्वसन झालेल्या घरांच्या नोंदी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०७-१२-२०१७) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) व (४) ग्रामपंचायत कनेरसर, ता.खेड, जि.पुणे यांनी दि.२१/९/२०१५ च्या पत्रान्वये जिल्हाधिकारी, पुणे यांना विशेष आर्थिक क्षेत्र प्रकल्पातील बाधित १०२ कुटूंब धारकांचे पुनर्वसन सन २०१४ मध्ये झाले असून त्यांना बांधून दिलेल्या घरांच्या नोंदी करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पुणे यांना आदेशित करणेबाबत कळविले आहे.

प्रस्तुत प्रकरणी घरांच्या नोंदी घेण्यासाठी प्रादेशिक अधिकारी (२) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पुणे यांनी दि.२०.१२.२०१५ रोजीच्या पत्रान्वये कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ, चिंचवड, पुणे यांना आवश्यक कागदपत्रे ग्रामपंचायत कनेरसर कडे सादर करण्याबाबत कळविण्यात येऊनही कागदपत्रे ग्रामपंचायत कनेरसर कडे सादर करण्यात आलेली नसल्याने जिल्हा परिषद, पुणे या कार्यालयामार्फतही प्रादेशिक अधिकारी, म.औ.वि.मं. यांना कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे सादर करणेबाबत दि. २७/१०/२०१७ च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे. याप्रकरणी म.औ.वि.मं. यांचेकडून कागदपत्र प्राप्त होताच, नोंदी पूर्ण करण्याची दक्षता घेण्यात येत आहे.

सरपंच पदाची निवड थेट जनतेतून करण्याचा घेतलेला निर्णय

(१७) ८८७०७ (२२-०८-२०१७). श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.अजित पवार (बारामती), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेमधूनच केली जाणार असून उमेदवारांसाठी सातवी इयत्ता उत्तीर्ण असणे ही पात्रता ठरविण्यात आली असून असा निर्णय शासनाने दिनांक ४ जुलै, २०१७ रोजी वा त्यासुमारास घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यापूर्वी सरपंचाची निवडणूक निवडून आलेल्या सदस्यांकडून करण्यात येत असताना आता थेट जनतेतून सरपंचाची निवड करण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, निर्णयाला ब-याच राजकीय पक्षानी व जनतेनी विरोध केल्यामुळे पूर्वीचीच पध्दत कायम ठेवण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०७-१२-२०१७) : (१) होय.

(२) व (३) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या विद्यमान तरतुदीनुसार, सरपंचाची निवड ही पंचायतीच्या निवडून दिलेल्या सदस्यांमधून बहुमताने करण्यात येते व सदस्यांच्या एकूण संख्येच्या एक-तृतीयांशापेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांना सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव मांडता येतो. सदस्य हे असे अविश्वासाचे प्रस्ताव वारंवार मांडत असल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे सरपंचाच्या कार्यक्षमतेवर आणि पंचायतीचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यावर परिणाम होत आहे.

त्यामुळे योग्य त्या विचारविमर्शानंतर, पंचायतीच्या कामकाजामध्ये स्थैर्य प्राप्त करून देणे व थेट जनतेस जबाबदार असणारी व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने जनतेमधून ग्रामपंचायतीचा सरपंच थेट निवड करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

हिंगोली जिल्ह्यात हातपंप दुरुस्तीसाठी कंत्राटी कर्मचारी नियुक्तीचा

प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्रलंबित असल्याबाबत

(१८) ८८९९० (११-०८-२०१७). डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली जिल्ह्यात हातपंप दुरुस्तीसाठी कंत्राटी कर्मचारी नियुक्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्रलंबित असल्याचे माहे एप्रिल, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, हातपंप दुरुस्तीसाठी कर्मचारीच नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, जिल्हापरिषदेने सदर प्रस्तावानुसार हातपंप दुरुस्तीसाठी कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (११-१२-२०१७) : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) हे खरे नाही, हातपंपाचे दुरुस्तीसाठी प्रत्येकी पंचायत समितीसाठी ३ याप्रमाणे एकूण १५ कंत्राटी कामगार माहे जानेवारी-२०१७ ते जुलै-२०१७ या कालावधीसाठी नियुक्त करण्यात आले होते. आणि त्यांचेमार्फतच हातपंपाची दुरुस्ती करण्यात आलेली आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

खार पट्ट्यातील जमिनीची सुपीकता वाढविण्याच्या योजनेबाबत

(१९) ८९०८८ (१५-०८-२०१७). श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी) : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून खार पट्ट्यातील मातीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी शासनाने ५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेतल्याची बाब मा.मुख्यमंत्री यांनी दिनांक ६ मे, २०१७ रोजी वा त्यासुमारास गाळेगाव (बु) (जि.जळगाव) येथील शेतकऱ्यांच्या शेतात जावून पाहणी केल्यानंतर घोषित केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या योजनेचे थोडक्यात स्वरूप काय आहे, या योजनेत कोणकोणत्या योजनेचा समावेश करण्यात आला आहे तसेच या योजनेची अंमलबजावणी कोणत्या विभागामार्फत करण्यात येणार आहे व त्याचा कालावधी किती असणार आहे, राज्यातील कोणकोणत्या भागाचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. पांडुरंग फुंडकर (१५-११-२०१७) : (१) व (२) मराठवाडा व विदर्भातील दुष्काळग्रस्त गावांसाठी तसेच पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील जमिनीचा पोत सुधारून सुमारे ४९०० गावांचा विकास करण्यासाठी कृषि विभागाच्या दि.०७ जुलै, २०१७ रोजीच्या शासन निर्णवने नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पूर्वीचे नांव हवामान अनुकूल कृषि प्रकल्प) राबविण्यास मंजूरी प्रदान करण्यात आली. सदरचा प्रकल्प ४ हजार कोटीचा असून (७० जागतिक बँक हिस्सा व ३० राज्य हिस्सा) प्रकल्पाचा कालावधी ६ वर्षांचा आहे.

मराठवाडा विभागातील ८ जिल्हे, विदर्भातील ६ व नाशिक विभागातील १ जिल्हा असे एकूण १५ जिल्ह्यांतील ५१४२ गावांची निवड प्रकल्पांतर्गत करण्यात आली आहे. प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम चालू असून जागतिक बँकेच्या मान्यतेने प्रकल्पांतर्गत विविध कामे/योजना समाविष्ट करण्यात येणार आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक जिल्ह्यातील येवला व निफाड तालुक्यांचा राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या इंटेंसिव्ह तालुक्यात समावेश करण्याबाबत

(२०) ८९१७६ (१९-०८-२०१७). श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.राजाभाऊ (पराग) वाजे (सिन्नर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक जिल्ह्यातील येवला व निफाड तालुक्यांमधील दारिद्र्यरेषेखालील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी करण्यासाठी या तालुक्यांचा राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या लाभ मिळणाऱ्या तालुक्यात समावेश करण्याची स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १२ जून, २०१७ रोजी वा त्यासुमारास शासनाकडे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील स्वयंसेवकांना मागील तीन महिन्यांपासून मानधन दिले नसल्याने नाशिक जिल्ह्यातील १० हजार बचत गट बंद होण्याची शक्यता असल्याची बाब माहे जुलै, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व चौकशीअंती कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१२-१२-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये सध्या एकूण १३४ तालुक्यांमध्ये इंटेन्सिव्ह कार्यपध्दतीने तर उर्वरित तालुक्यांमध्ये नॉन इंटेन्सिव्ह व सेमी इंटेन्सिव्ह कार्यपध्दतीने अंमलबजावणी सुरु आहे. येवला व निफाड या तालुक्यांमध्ये नॉन इंटेन्सिव्ह तसेच सेमी इंटेन्सिव्ह पध्दतीने अंमलबजावणी करण्यात येत असून या माध्यमातून गरीब महिलांचे स्वयं सहाय्यता गट बनवून त्यांचा आर्थिक विकास करण्याचे कार्य करण्यात येत आहे.

इंटेन्सिव्ह कार्यपध्दतीमध्ये सन २०११ च्या मानव विकास निर्देशांकानुसार (HDI) राज्यातील मागासलेल्या १४ जिल्ह्यांचा समावेश केंद्र शासनाच्या मंजूरीने करण्यात आलेला आहे. सन २०१७-१८ चा वार्षिक कृती आराखडा अर्थसंकल्प २०१७ मध्ये केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे.

राज्यभरातील सर्वच बँकांच्या एटीएममध्ये नोटांचा पुरेसा पुरवठा होत नसल्याबाबत

(२१) ८९५०८ (१२-१०-२०१७). श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.जयकुमार गोरे (माण), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय नियोजन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यभरातील सर्वच बँकांच्या एटीएम मध्ये पैसे नसल्याचे तसेच या एटीएमला नोटांचा पुरेसा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, एटीएममध्ये पैसे नसल्याने बँक ग्राहक, व्यापारी, नागरिकांना पुन्हा नोटटंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व चौकशीनुसार एटीएममधील नोटटंचाईची दखल घेऊन राज्यभर एटीएमला नोटांचा पुरेसा पुरवठा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (२९-११-२०१७) : (१), (२), (३) व (४) अशा प्रकारची कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे राज्य स्तरीय बँकर्स समितीने कळविले आहे.

याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेकडून माहिती मागविली असता त्यांनी सदर माहिती राज्य शासनास न देता परस्पर डॉ.अनिल रंगा, संचालक (Currency & Coinage), केंद्रीय वित्त मंत्रालय, भारत सरकार यांना पाठविली.

तसेच केंद्र शासनाच्या दि.१७ मार्च, १९७८ च्या पत्रानुसार बँकिंग हा विषय केंद्रीय सूचीत समाविष्ट आहे.ग्रामीण बँका, राष्ट्रीयकृत व वाणिज्यिक बँकांची व्यावसायिक ध्येयधोरणे व निती निर्धारण भारतीय रिझर्व्ह बँकेकडून होत असल्याने बँकांबाबतच्या तक्रारीबाबत कार्यवाही करण्याची वा त्यांना थेट निर्देश देण्याची बाब ही केंद्र शासनाशी संबंधित आहे.

गोंदिया जि.प. मानव विकास कार्यक्रमांतर्गत अनु. जाती व जमाती व दारिद्रेषेखाली प्रसूती महिलांना बुडीत मजूरी देण्याबाबत

(२२) ८९९२८ (२२-०८-२०१७). श्री.विजय रहांगडाले (तिरोडा) : सन्माननीय नियोजन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोंदिया जि.प. मानव विकास कार्यक्रमांतर्गत अनु. जाती व जमाती व दारिद्रेषेखाली महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरीता सन २०१५-१६ या वर्षातील एकूण १९,१६२ प्रसूती महिलांपैकी ८ हजार ८२४ महिला पात्र ठरविण्यांत येवूनही सदर प्रसूती महिलांना अद्यापही बुडीत मजूरी मिळाली नसल्याचे दिनांक ११ एप्रिल, २०१७ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रसूती महिलांना बुडीत मजूरी तातडीने देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (२९-११-२०१७) :(१), (२) व (३) गोंदिया जिल्ह्यात मानव विकास कार्यक्रमांतर्गत सन २०१५-१६ मध्ये एकुण लाभार्थ्यांची संख्या १३०६७ इतकी होती. सन २०१५-१६ या वर्षीच्या मंजूर अनुदानातून त्यापैकी ४४८६ लाभार्थी महिलांना बुडीत मजूरीचा लाभ सन २०१५-१६ मध्ये देण्यात आला. तर उर्वरित ८४८१ लाभार्थी महिलांना सन २०१६-१७ या वर्षी बुडीत मजूरीचा लाभ देण्यात आला आहे.

जळगांव जिल्हा परिषदेतील रिक्त पदांबाबत

(२३) ९०२३० (११-०८-२०१७). श्री.चंद्रकांत सोनवणे (चोपडा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जळगांव जिल्हा परिषदेमध्ये वर्ग-१ व वर्ग-२ साठी ५६ मंजूर पदांपैकी सुमारे २१ पदे आणि क व ड वर्गातील मंजूर पदांपैकी सुमारे ६७५ पदे माहे एप्रिल, २०१७ अखेर रिक्त आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीनुसार सर्व मंजूर पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१३-१२-२०१७) : (१) महाराष्ट्र विकास सेवा वर्ग-१ मधील १९ मंजूर पदांपैकी ०१ पद रिक्त असून वर्ग-२ मधील १६ मंजूर पदांपैकी ०४ पदे रिक्त आहेत.

महाराष्ट्र विकास सेवा वगळून वर्ग-१ च्या १२४ मंजूर पदांपैकी २४ पदे रिक्त असून वर्ग-२ मधील २८७ मंजूर पदांपैकी ६३ पदे रिक्त आहेत.

क व ड वर्गातील १३४० पदे रिक्त आहेत.

- (२) व (३) होय, शासन स्तरावर महाराष्ट्र विकास सेवा वर्ग-१ व वर्ग-२ मधील रिक्त पदे सरळसेवेद्वारे, पदोन्नतीद्वारे व बदलीद्वारे भरण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.

महाराष्ट्र विकास सेवा वगळून जिल्हा परिषदेतील वर्ग-१ व वर्ग-२ मधील विविध भागातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत या विभागाकडून सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना योग्य ती कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

क व ड वर्गातील रिक्त पदे शासन स्तरावर सरळसेवेद्वारे व क्षेत्रिय स्तरावर पदोन्नतीद्वारे भरण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.

- (४) प्रश्न उद्भवत नाही.

बाळापूर (जि.अकोला) येथे पंतप्रधान आवास योजनेतर्गत पात्र लाभार्थ्यांना घराचा ताबा मिळण्याबाबत

(२४) ९०४७७ (११-०८-२०१७). श्री.बळीराम सिरसकार (बाळापूर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बाळापूर (जि.अकोला) येथे पंतप्रधान आवास योजनेतर्गत पात्र लाभार्थ्यांना तांत्रिक कारणास्तव पावसाळ्यापूर्वी घराचा ताबा मिळण्यास अडचणी निर्माण झाल्याची बाब माहे मे, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, घरकुल योजनेचा पहिल्या हप्त्या मिळाल्यानंतर पंचायत समितीच्या अधिकाऱ्याकडून पाहणी अहवाल सादर न झाल्याने लाभार्थ्यांची देयके प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व चौकशीनुसार घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या घराचा ताबा तात्काळ मिळण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०६-१२-२०१७) : (१) व (२) नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**अकोला जिल्ह्यातील नेर धामण आणि कवठा या सुमारे ८० टक्के काम पूर्ण झालेल्या
बॅरेजेसच्या कामांना स्थगिती देण्यात आल्याबाबत**

(२५) ९०४९७ (१८-०८-२०१७). श्री.बळीराम सिरसकार (बाळापूर) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला जिल्ह्यातील नेर धामण आणि कवठा या सुमारे ८० टक्के काम पूर्ण झालेल्या बॅरेजेसच्या कामांना स्थगिती देण्यात आल्याचे मा.मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्राद्वारे निदर्शनास आणले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकल्पाची आवश्यकता पाहता त्यावरील स्थगिती रद्द करून उर्वरित कामासाठी निधी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१३-११-२०१७) : (१) होय. अकोला जिल्ह्यातील नेर धामणा बॅरेजेसचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झालेले असून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या दि.१३/१०/२०१५ च्या पत्रान्वये प्रकल्पाची मान्यता कलम ११(च) अंतर्गत स्थगिती केलेली आहे.

कवठा बॅरेज प्रकल्पाचे काम ५० टक्के पूर्ण झालेले असून प्रकल्पाच्या कामास स्थगिती दिलेली नाही.

(२) प्रकल्पास पर्यावरणविषयक मान्यता मिळाल्याने सदर मान्यता पुनर्स्थापित करण्याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला अधिनियमातील कलम २३ (१) खाली निर्देश देण्याची विनंती विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे दि.१७/११/२०१६ च्या पत्रान्वये करण्यात आली होती. परंतु महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांनी मा.उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथील जनहित याचिका क्र.१२४/२०१४ न्यायालयीन निर्देशानुसार नियुक्त समितीच्या अहवाला नंतर उचित निर्णय घेणेबाबत तसेच हे प्रकल्प राज्य जल परिषदेच्या मंजूर एकात्मिक राज्य जल आराखड्याचा भाग होत नाहीत तोपर्यंत प्राधिकरणाने स्थगिती दिलेल्या प्रकल्पाच्या मान्यता पुनर्स्थापित करता येणार नाही, असे कळविले आहे.

उपरोक्त दोन्ही प्रकल्पास निधी उपलब्ध आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील तब्बल ६६ मध्यम वा लघु सिंचन प्रकल्पांची कामे प्रलंबित असल्याबाबत

(२६) ९०५२९ (२२-०८-२०१७). श्री.उन्मेश पाटील (चाळीसगाव), श्री.संदीपानराव भुमरे (पैठण) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील तब्बल ६६ मध्यम वा लघु सिंचन प्रकल्पांची कामे मागील दोन वर्षांपासून पूर्णपणे बंद असल्याचे माहे जून, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, बहुतांश प्रकल्प हे विदर्भ व मराठवाड्यातील असून मराठवाड्यातील १५ प्रकल्प तर विदर्भातील ४८ सिंचन प्रकल्पाचे काम दोन वर्षांपासून बंद असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व चौकशीत काय आढळून आले,
- (४) असल्यास, तदनुसार उक्त प्रकल्पाची कामे तात्काळ सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१३-११-२०१७) : (१) अंशतः खरे आहे.

जनहित याचिका क्र.१२४/२०१४ संदर्भात मा.उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ, यांचे दि.१८/१२/२०१५ चे निकालातील निर्देशानुसार राज्यातील अद्याप काम न सुरू झालेल्या ४८ व प्रत्यक्ष बांधकाम सुरू न झालेल्या १८ अशा एकूण ६६ सिंचन प्रकल्पांची कामे पुनःविलोकनासाठी बंद आहेत.

(२) उपरोक्त ६६ बंद प्रकल्पांपैकी विदर्भातील ४९ प्रकल्प, मराठवाड्यातील १४ प्रकल्प व ३ प्रकल्प उर्वरित महाराष्ट्रातील आहेत.

(३) मा.उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथील जनहित याचिका क्र.१२४/२०१४ वर मा.न्यायालयाच्या दि.१८/१२/२०१५ रोजीच्या निकालपत्राच्या अनुषंगाने दि.१०/२/२०१६ च्या शासन निर्णयान्वये चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

चौकशी समितीने केलेल्या चौकशीचे ठळक निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत.

(१) किकवी लघु पाटबंधारे प्रकल्प जि.नाशिक या प्रकल्पाच्या निविदा मागवितांना करण्यात आलेल्या अनावश्यक घाईमुळे काही मूलभूत त्रुटी उद्भवल्याचे व अनियमितता घडल्याचे दिसून आले.

(२) सदर ६६ प्रकल्पांपैकी चौकशी समितीस जलवैज्ञानिक, आर्थिक व पर्यावरण विषयक निकष तपासणी करिता ५७ प्रकल्पांची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यापैकी प्रशासकीय मान्यतेच्या वेळी ४८ प्रकल्पांबाबत आर्थिक निकषांची, ५० प्रकल्पांबाबत जलवैज्ञानिक निकषांची पूर्तता होत असल्याचे दिसून येते. तसेच ७ प्रकल्पांना पर्यावरण मान्यता प्राप्त असल्याचे दिसून येते.

(४) चौकशी समितीने निदर्शनास आणलेल्या निष्कर्षांवरील कार्यपालन अहवालावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

सातारा जिल्हयातील तारळी, वांग, मराठवाडी, मोरणा, गुरेघर, उत्तरमांड आणि
महिंद मध्यम धरणग्रस्तांना मुलभूत सोयी सुविधा देण्याबाबत

(२७) ९०६८६ (१२-०८-२०१७). श्री.जयकुमार गोरे (माण) : सन्माननीय जलसंपदा मंत्री
पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सातारा जिल्हयातील तारळी, वांग, मराठवाडी, मोरणा, गुरेघर, उत्तरमांड आणि महिंद
मध्यम धरणग्रस्तांचे वीज, पाणी पर्यायी जमिनी इ. प्रश्न अदयापही प्रलंबित आहेत, हे खरे
आहे काय,

(२) असल्यास, या धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत यासाठी मा.पालकमंत्री
यांनी उच्चस्तरीय बैठकीत संबंधित अधिका-यांना सूचना केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मा.पालकमंत्री यांच्या सूचनांनुसार सदर धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत
शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१०-११-२०१७) : (१) अंशतः खरे आहे.

या प्रकल्पांमुळे बाधित धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची ८५ टक्के कार्यवाही पूर्ण झाली
आहे.

(२) व (३) मा.राज्यमंत्री, जलसंपदा, जलसंधारण आणि संसदीय कार्य तथा पालकमंत्री, सातारा
यांचे अध्यक्षतेखाली दि.२५.०४.२०१७ रोजी "वांग मराठवाडी धरण पुनर्वसनाबाबत" महसूल व
पुनर्वसन विभागातील अधिकारी तसेच प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी यांचे समवेत बैठक संपन्न झाली.
सदरहू बैठकीत मा.राज्यमंत्री महोदयांनी धरणग्रस्तांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी कार्यवाही
तातडीने करणेबाबत निर्देश दिले आहेत. याबाबतची कार्यवाही महसूल व पुनर्वसन
विभागामार्फत प्रगतीत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कोकणात ३० वर्षापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या धरणापैकी बहुतांश
धरणे अपूर्णवस्थेत असल्याबाबत

(२८) ९०६९८ (१२-०८-२०१७). श्री.जयकुमार गोरे (माण), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी),
श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील
काय :-

(१) राज्यात इतर भागाप्रमाणे कोकणात ३० वर्षापूर्वी अनेक धरणे मंजूर करण्यात आली मात्र
बहुतांश धरणे अपूर्णवस्थेत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, लहान मोठे धरण प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी सुमारे ३ हजार कोटींच्या
निधीची गरज आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर अपुर्ण प्रकल्प पुर्ण करण्यासाठी निधी देण्याबाबत शासनाने कोणती
कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१७-११-२०१७) : (१) होय.

कोकण पाटबंधारे विकास महामंडळांमार्फत ९३ पाटबंधारे प्रकल्पांची बांधकामे हाती घेण्यात आली असून, त्यापैकी ३७ प्रकल्पांची कामे बहुतांशी पूर्ण करून अर्थसंकल्पीय तरतुदीतून ३७ प्रकल्प वगळण्यात आले आहेत. यापैकी काही प्रकल्पांची शिल्लक कामे अविशिष्ट तरतुदीतून पूर्ण करण्यात येत आहेत.

उर्वरित ५६ प्रकल्प बांधकामाधीन प्रकल्पांपैकी ४ मोठे, ५ मध्यम आणि २८ लघु असे एकूण ३७ पाटबंधारे प्रकल्प ३० वर्षांपूर्वी मंजूर झालेले असून त्यांची कामे निधी उपलब्धतेनुसार प्रगतीपथावर आहेत.

(२) ३७ प्रकल्पांची कामे पूर्णत्वास येण्यासाठी सुमारे रु.४८१४.६२ कोटी इतक्या निधीची आवश्यकता आहे.

(३) बांधकामाधीन प्रकल्पांकरिता आवश्यक असणारा उर्वरित निधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY) (AIBP) व नाबार्ड अंतर्गत निधीची तरतूद केली आहे. सदर बांधकामाधीन प्रकल्पांना शासनाच्या अर्थापायाच्या स्थितीनुसार तसेच, मा.राज्यपालांच्या निर्देशानुसार निधीची तरतूद करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाची मान्यता रद्द करण्यात आल्याबाबत

(२९) ९०८७२ (१२-०८-२०१७). श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.क्षितीज ठाकूर (नालासोपारा), श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पालघर जिल्ह्यातील सूर्या या प्रकल्पाची मान्यता रद्द केली असल्याचे केंद्रीय वन मंत्रालयाच्या अधिपत्याखालील वन सल्लागार समितीने राज्याचे वन विभागाचे प्रधान सचिव यांना माहे एप्रिल, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान पत्रान्वये कळविले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कोणत्या कारणास्तव हा प्रकल्प रद्द करण्यात आलेला आहे,

(३) असल्यास, सदर प्रकल्पाच्या पुर्नमान्यतेसाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१०-११-२०१७) : (१) होय. केंद्र शासनाने दि.३०/०१/२०१७ पत्रान्वये सूर्या मोठा प्रकल्प, ता. विक्रमगड, जि.पालघर या प्रकल्पासाठी लागणाऱ्या १९५.२६५ हे. व १०९५.३९४ हे. क्षेत्राच्या वनजमीन प्रस्तावास देण्यात आलेली तत्वतः मान्यता रद्द केल्याचे कळविले आहे.

(२) केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण विभागाने दि.२५/४/२००३ पत्रान्वये खालील अटीच्या अधीन राहून तत्वतः मान्यता दिलेली होती.

१. नक्त वर्तमान मूल्य रक्कम अदा करणे.
२. पर्यायी जमीनीचे तात्काळ हस्तांतरण.
३. पर्यायी वन जमीनीवर करावयाच्या वनीकरणाची रक्कम जमा करणे.
४. धामणी धरणासाठी वापरण्यात आलेल्या वन जमीनीच्या दुप्पट क्षेत्रावर वनीकरणासाठी रक्कम जमा करणे.

५. तत्वतः मान्यता ५ वर्ष कालावधीसाठी वैध राहिल.

उपरोक्त अटीची पूर्तता विहित कालमर्यादेत पूर्ण न झाल्याने केंद्र शासनाने दि.३०/१/२०१७ च्या पत्रान्वये वनजमीनीच्या प्रस्तावाची तत्वतः मान्यता रद्द केली आहे.

(३) सूर्या प्रकल्पाची वनजमीन प्रस्तावास अंतिम मान्यतेच्या अनुषंगाने रु.१३०.०० कोटी निधी आवश्यक असून निधी उपलब्धतेच्या अनुषंगाने वन जमीन हस्तांतरण प्रस्तावास अंतिम मान्यता मिळणेसंबंधीची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

गोंदिया जिल्हा परिषदेमधील महत्त्वाच्या विभागांमध्ये प्रथम व द्वितीय श्रेणीतील ९२ पदे रिक्त असल्याबाबत

(३०) १११०८ (११-०८-२०१७). श्री.संजय पुराम (आमगाव) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोंदिया जिल्हा परिषदेमधील महत्त्वाच्या विभागांमध्ये प्रथम व द्वितीय श्रेणीतील ९२ पदे रिक्त असल्यामुळे जिल्ह्यातील विकास कामे व विविध योजनांवर परिणाम झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच जिल्हा परिषदेमध्ये द्वितीय श्रेणीच्या शालेय पोषण आहार संबंधीत अधिका-यांचे पद रिक्त असल्याने सदर योजनेवरही परिणाम होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१३-१२-२०१७) : (१) होय, सध्या गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागामध्ये वर्ग-१ व वर्ग-२ ची एकूण ८६ पदे रिक्त आहेत.

(२) व (३) जिल्हा परिषदेतील सध्या जी पदे रिक्त आहेत त्या पदांचे अतिरिक्त कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे सोपवून प्रभारी अधिकाऱ्यांकडून योजनाचे व नागरिकांचे कामे करून घेतली जात आहेत.

तथापि जिल्हा परिषदेतील वर्ग-१ व वर्ग-२ मधील विविध विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत या विभागाच्या दि.०४.०५.२०१७ रोजीच्या पत्रान्वये सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना योग्य ती कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**साक्री (जि.धुळे) या तालुक्यातील लाटीपाडा या धरणाच्या
उजव्या कालव्याचे काम अपूर्ण असल्याबाबत**

(३१) १११३१ (१८-०८-२०१७). श्री.डी.एस.अहिरे (साक्री) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) साक्री (जि.धुळे) या तालुक्यातील लाटीपाडा या धरणाच्या उजव्या कालव्याचे २१ ते २८ कि.मी. चे काम पूर्ण करण्यात आले नसल्याचे माहे जून, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू धरणाचे अपूर्ण राहिलेले काम तातडीने पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०७-११-२०१७) : (१) साक्री (जि.धुळे) या तालुक्यातील लाटीपाडा धरणाच्या उजवा वाढीव कालवा कि.मी. २१ ते २८ लांबीतील कालव्याची कामे पूर्ण झाली असून वितरण प्रणालीची कामे अपूर्ण आहेत.

(२) सदर धरणाचे काम सन १९७२-७३ मध्ये पूर्ण झालेले असून सद्यःस्थितीत धरणाची कोणतीही कामे अपूर्ण नाहीत. तसेच धरणात संकल्पित पाणीसाठा होत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**जिल्हा परिषद अकोला अंतर्गत पाणी पुरवठा विभागातील
कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित असल्याबाबत**

(३२) ११२६६ (१९-०८-२०१७). श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जिल्हा परिषद अकोला अंतर्गत पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना सन २०१६-२०१७ मधील ७-८ महिन्यापासून वेतन अदा केले नाही तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना १ वर्षापासून निवृत्ती वेतन अदा करण्यात आले नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पाणी पुरवठा विभागांतर्गत पाणी पट्टीची वसुली न झाल्याने महसूल अभावी कर्मचाऱ्यांचे वेतन थकविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय व चौकशीनुसार वेतन व निवृत्ती वेतन कर्मचाऱ्यांना विनाविलंब अदा करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (११-१२-२०१७) : (१) हे खरे नाही. पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना सन २०१६-१७ मधील वेतन तसेच सेवा निवृत्ती वेतन अदा करण्यात आले आहे. माहे ऑगस्ट-१७ पर्यंत वेतन व सेवा निवृत्ती वेतन अदा झालेले आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

कार (ता.कारंजा, जि.वर्धा) सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याबाबत

(३३) ९१४६२ (१८-०८-२०१७). डॉ.आशिष देशमुख (काटोल) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर व वर्धा जिल्ह्यातील गावांना सिंचनाखाली आणण्याकरीता कारंजा (घाडगे) (जि.वर्धा) तालुक्यातील खैरी गावाजवळील कार नदीवर गेल्या २०-२५ वर्षांपूर्वी कार प्रकल्पाचे बांधकाम सुरु करण्यात आले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काम सन १९९७ साली पूर्ण होऊनही नरखेड (जि.नागपूर) तालुक्यातील कालवा व वितरीकांचे काम अद्यापी अपूर्ण असल्याने नागपूर जिल्ह्यातील सुमारे १० गावांना अद्यापपर्यंत सिंचनाचा अपेक्षित लाभ मिळालेला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकल्पाचे, नहराचे व वितरीकांचे काम तात्काळ पूर्ण करण्यासह निधी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१३-११-२०१७) : (१) होय.

(२) सन २००० मध्ये कार प्रकल्पाच्या धरणाची घळभरणी करण्यात आली. प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. या प्रकल्पाच्या लोहारी सावंगा वितरकेवरील सा.क्र. ६५१० ते ८०९० मी. वरील जलसेतूचे काम अपूर्ण असल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील काही गावांना सिंचनाचा लाभ मिळू शकला नाही.

(३) या प्रकल्पाकरिता सन २०१६-१७ मध्ये रु.४.०० कोटीची तरतूद होती. हा निधी खर्च होताच पुन्हा रु.१०.०० कोटी अतिरिक्त मागणी पुर्ननियोजन अंतर्गत करण्यात आली होती. या मागणीनुसार रु.६.०० कोटी प्राप्त झाले. अशाप्रकारे या प्रकल्पाकरिता सन २०१६-१७ मध्ये एकूण रु.१०.०० कोटी इतका निधी प्राप्त झाला असून सदर निधी पूर्णतः खर्च देखील झाला आहे.

तसेच सन २०१७-१८ करिता रु.१०.०० कोटीचा तरतूद उपलब्ध आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

भूगाव व इंझापूर (जि.वर्धा) येथील कारखान्यांनी विनापरवानगी पाण्याचा वापर केल्याबाबत

(३४) ११४८१ (१८-०८-२०१७). श्री.अमर काळे (आर्वी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भूगाव व इंझापूर (जि.वर्धा) येथील उत्तम गाल्वा मेटॅलीक लि., उत्तम व्हॅल्यू स्टिल लि. आणि इंद्रजित पॉवर प्रा.लि. या कारखान्याला स्थापनेच्या दिनांकापासून तर आतापर्यंत विनापरवानगीने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पाण्याचा वापर उत्पादनासाठी केलेला असल्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला असल्याचे दिनांक ५ जून, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वर्धा जिल्ह्यातील भूगाव येथील उत्तम गाल्वा मेटॅलीक लि. या कंपनीने कंपनीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी जलसंपदा विभागाकडून हिंणघाट तालुक्यातील वेणा नदीतून पाणी घेण्याची परवानगी घेवून सुध्दा अद्यापही पाणी घेण्यास सुरुवात केलेली नाही, तसेच इंझापूर येथील इंद्रजित पॉवर प्रा.लि. या कारखान्यांनी जलसंपदा विभागाकडून पाणी घेण्याबाबत अद्यापही परवानगी घेतली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी चौकशी केली आहे काय व चौकशीनुसार बेकायदेशीरपणे पाणी वापरणाऱ्या कंपन्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०८-११-२०१७) : (१) नाही.

(२) नाही.

उत्तम गाल्वा मेटॅलीक लि. कंपनीकडून के.टी. वेअर, पंपहाउस व पाईप लाईनचे काम पूर्ण न झाल्यामुळे वेणा नदी पात्रातून पाण्याची उचल सुरु झालेला नाही. कारखाना पूर्ण क्षमतेने सुरु नसल्यामुळे सध्याची गरज कारखाना परिसरातील उपलब्ध स्त्रोतामधून सुरु आहे. तथापि ०.५० द.ल.घ.मी. उत्तम गाल्वा मेटॅलीक लि. कंपनीस १ वर्षाचे कालावधी करीता पाणी वापर करण्याची शासन मान्यता प्राप्त आहे.

मे.उत्तम व्हॅल्यू स्टिल लि. भूगाव वर्धा यांना सद्यःस्थितीत वार्षिक मागणी १.९५ द.ल.घ.मी. आरक्षणामधून १.० द.ल.घ.मी. पाणी वापरास शासन स्तरावरून कायमस्वरूपी मंजूरी प्रदान करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सांगली जिल्ह्यातील टेंभू उपसा सिंचन योजनेतर्गत खानापूर/आटपाडी तालुक्यातील कोल्हापूर पध्दतीच्या बंधान्यांची कामे अपूर्णवस्थेत असल्याबाबत

(३५) ११५३४ (२१-०८-२०१७). श्री.अनिल बाबर (खानापूर) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सांगली जिल्ह्यातील टेंभू उपसा सिंचन योजनेतर्गत खानापूर/आटपाडी तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे बंधा-यांची कामे अपूर्ण असल्याचे माहे जून, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीनुसार बंधा-यांची कामे तातडीने पूर्ण करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१०-११-२०१७) : (१) टेंभू उपसा सिंचन योजनेतर्गत खानापूर व आटपाडी तालुक्यातील एकूण ७२ कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यांपैकी २१ कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यांची कामे हाती घेणेत आली आहेत. त्यापैकी १४ बंधा-यांची कामे पूर्ण झाली असून ७ बंधा-यांची कामे निधीअभावी अपूर्ण आहेत तसेच उर्वरित ५१ कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यांची कामे अद्याप हाती घेणेत आलेली नाहीत.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) निधीच्या उपलब्धतेनुसार प्रकल्पाच्या मुख्य कामांचे व कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यांच्या कामांचे नियोजन करण्यात येत आहे.

नांदगांव (जि.नाशिक) तालुक्यातील मल्हारवाडी, गिरणानगर, क्रांतीनगर, श्रीरामनगर, फुलेनगर, गंगाधरी या गावांना गावठाण उपलब्ध करून देण्याबाबत

(३६) ११५८० (२२-०८-२०१७). श्री.पंकज भुजबळ (नांदगाव) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक जिल्ह्यातील नांदगांव नगर परिषदेच्या हद्दीत पुर्वी समावेश असलेली परंतु नगर परिषदेच्या हद्दीतून स्वतंत्र झालेली गावे मल्हारवाडी, गिरणानगर, क्रांतीनगर, श्रीरामनगर, फुलेनगर, गंगाधरी या गावांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीची निर्मिती करण्यात आलेल्या गावांना गावठाण नसल्यामुळे तेथील रहिवाशांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून ग्रामपंचायतींना गावठाणाअभावी अडचणी निर्माण होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या गावांच्या परिसरात महसूल विभागाची चराऊ गायरानांची जमीन मोठ्याप्रमाणात उपलब्ध असल्यामुळे या गायरानातून गावठाण विस्तारीकरणासाठी शासनाने जमीन उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव उपरोक्त ग्रामपंचायतींनी गट विकास अधिकारी पंचायत समिती नांदगांव व तहसीलदार नांदगांव यांच्याकडे सन २०१६ मध्ये सादर केलेला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रस्तावानुसार गावांना गावठाण विस्तारीकरणासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०८-१२-२०१७) : (१), (२), (३) व (४) सन २००० मध्ये नांदगांव नगर परिषदेमधून मल्हारवाडी, गिरणानगर, क्रांतीनगर, श्रीरामनगर, फुलेनगर, गंगाधरी या ग्रामपंचायती स्वतंत्र झालेल्या आहेत.

सद्यःस्थितीत या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात तेथील नागरिकांना गरजेनुसार मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

मल्हारवाडी, गिरणानगर, क्रांतीनगर, श्रीरामनगर, फुलेनगर, गंगाधरी या ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार सदर ग्रामपंचायतींना गावठाण क्षेत्र मंजूरीच्या अनुषंगाने परिपूर्ण प्रस्ताव सादर करणेबाबत तहसिलदार, नांदगांव यांना जिल्हाधिकारी कार्यालय, जि.नाशिक यांचेकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत.

भंडारा जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरणेबाबत

(३७) ११७९७ (१२-०८-२०१७). श्री.रामचंद्र अवसरे (भंडारा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जिल्हा परिषदेत वर्ग १ व २ ची ४३ पदे तसेच वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांची शेकडोच्या संख्येत पदे रिक्त आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ग्रामीण भागाच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे सर्व विभाग महत्वाचे आहेत त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरली नसल्याने ग्रामीण विकासाची कामे मुदतीच्या आत होत नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत चौकशी केली आहे काय व चौकशीनुसार जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१३-१२-२०१७) : (१) होय, वर्ग-१ च्या ६२ मंजूर पदापैकी १६ पदे रिक्त असून वर्ग-२ मधील १८० मंजूर पदापैकी ५० पदे रिक्त आहेत. वर्ग-३ च्या ५३०३ मंजूर पदापैकी ५१२ पदे रिक्त असून वर्ग-४ च्या ५७२ मंजूर पदापैकी ७९ पदे रिक्त आहेत.

(२) जिल्हा परिषदेतील सध्या जी पदे रिक्त आहेत त्या पदांचे अतिरिक्त कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे/कर्मचाऱ्यांकडे सोपवून प्रभारी अधिकाऱ्यांकडून/कर्मचाऱ्यांकडून योजनाचे व नागरिकांचे कामे करून घेतली जात आहेत.

(३) व (४) शासन स्तरावर महाराष्ट्र विकास सेवा वर्ग-१ व वर्ग-२ मधील रिक्त पदे सरळसेवेद्वारे, पदोन्नतीद्वारे व बदलीद्वारे भरण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.

महाराष्ट्र विकास सेवा वगळून जिल्हा परिषदेतील वर्ग-१ व वर्ग-२ मधील विविध विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत या विभागाकडून सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना योग्य ती कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

क व ड वर्गातील रिक्त पदे शासन स्तरावर सरळसेवेद्वारे व क्षेत्रिय स्तरावर पदोन्नतीद्वारे भरण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.

**सीना कोळेगाव प्रकल्प (ता.परांडा, जि.उस्मानाबाद) येथील संपादित
जमिनीचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना मिळण्याबाबत**

(३८) ११९३७ (२२-०८-२०१७). श्री.राहुल मोटे (परांडा) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सीना कोळेगाव (ता.परांडा, जि.उस्मानाबाद) येथील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर १२० शेतकऱ्यांची संपादित न केलेली जमिन पाण्याखाली येत असून सदरील जमिन संपादित केलेली नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही तसेच संबंधित शेतकऱ्यांना मोबदला न मिळणे व असलेली जमिन पाण्याखाली जाणे या कारणामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री व मा.महसूल मंत्री यांचेकडे दिनांक २८ जून, २०१७ रोजी वा त्यासुमारास लेखी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व चौकशी काय आढळून आले,

(३) असल्यास, चौकशीनुसार सदर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१०-११-२०१७) : (१) श्री.राहुल म. मोटे, विधान सभा सदस्य यांनी दिनांक २४/६/२०१७ रोजी मा.मुख्यमंत्री महोदयांना निवेदन सादर केले आहे.

(२) व (३) सीना कोळेगाव धरण वर्ष २००७ मध्ये पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर निदर्शनास आल्याप्रमाणे मौजे डोमगाव, कौडगाव, सोनारी व भोईजा येथील एकूण ८५.३० हेक्टर अतिरिक्त क्षेत्राचे भूसंपादन प्रस्ताव महसूल यंत्रणेकडे पाठविण्यात आले. यापैकी ८३.८८ हेक्टर क्षेत्राचे अंतिम निवाडे झाले असून शेतकऱ्यांना मावेजा रक्कम अदा करण्यात आली आहे. उर्वरित १.४२ हेक्टर क्षेत्र संपादनाची कार्यवाही भूसंपादन अधिकारी, भूम यांचेमार्फत प्रगतीपथावर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पाचोरा (जि.जळगाव) तालुक्यामधील पंचायत समितीचे गटविकास
अधिकारी यांना निलंबित करण्याबाबत**

(३९) ११९७५ (२२-०८-२०१७). श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पाचोरा (जि.जळगाव) तालुक्यामधील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना तातडीने निलंबित करून दोषीवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.ग्रामविकास राज्यमंत्री यांना दिनांक १२ मे, २०१७ रोजी वा त्यासुमारास लेखी निवेदन दिले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या निवेदनानुसार शासनाने चौकशी केली आहे काय,

- (३) असल्यास, चौकशीनुसार दोषीवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१४-१२-२०१७) :(१) हे खरे आहे.

(२), (३) व (४) जिल्हा परिषद स्तरावरून चौकशी करण्यात आली असून संबंधित दोषीवर विभागीय चौकशी प्रस्तावित आहे.

मौजे टाकवे (ता.शिराळा, जि.सांगली) येथील जलसेतूची पुनर्बांधणी करण्याबाबत

(४०) १२१५४ (१८-०८-२०१७). श्री.शिवाजीराव नाईक (शिराळा) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे टाकवे (ता.शिराळा, जि.सांगली) येथील पाटबंधारे विभागांतर्गत मध्यम प्रकल्पाचे डाव्या कॅनॉलवरील जनसेतू स्टीलच्या पत्र्याचे बनविण्यात आल्याने ते जीर्ण व गंजले असून त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने सदर जलसेतूची आरसीसीमध्ये पुनर्बांधणी करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी आंदोलने करून संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांकडे लेखी स्वरूपात निवेदने दिली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर जलसेतूच्या पुनर्बांधणीसाठी सांगली पाटबंधारे मंडळाकडे निधीची उपलब्धता होत नसल्याने उक्त कामे प्रलंबित राहिली असल्याने तेथील ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान होत आहे, हे ही खरे आहे काय ,

(३) असल्यास, याबाबत चौकशी केली आहे काय व चौकशीनुसार टाकवे तलाव्याच्या जलसेतूची पुनर्बांधणी व डाव्या कॅनॉलची दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०७-११-२०१७) : (१) होय.

(२), (३) व (४) सदर जलसेतूची सन २०१६-१७ मध्ये तात्पुरती दुरुस्ती करून लाभधारकांना पाणी देण्यात आले आहे. तथापि सदर जलसेतूची कायम स्वरूपाची दुरुस्ती करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे.

राज्यातील कृषि विभागातील कर्मचा-यांच्या मागण्याबाबत तसेच कृषी विभागाची सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत

(४१) १२१७७ (१५-०८-२०१७). श्री.किशोर पाटील (पाचोरा), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), प्रा.(श्रीमती) मेधा कुलकर्णी (कोथरुड) : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील कृषि विभागात बहुतांश पदे रिक्त असून उपलब्ध कर्मचा-यापैकी ९,९६७ कर्मचारी जलसंधारण विभागाकडे वर्ग करण्यात आली आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, कृषी विभागाची सुधारित आकृतीबंध निश्चित झाले नसल्यामुळे कर्मचा-यांत त्रि असंतोष निर्माण झाले असून याच्या निषेधात महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्हयांतील कृषी सहायकांनी दिनांक २७ जून, २०१७ रोजी नागपूर येथील संविधान चौकात आंदोलन केले आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, कृषि विभागाचा सुधारित आकृतीबंध काय असेल या मागणीकरिता दिनांक २१ जून, २०१७ रोजी वा त्या सुमारास कृषि विभागातील कर्मचा-यांनी जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, या कर्मचा-यांच्या मागण्याबाबत तसेच कृषी विभागाची सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. पांडुरंग फुंडकर (१५-११-२०१७) : (१) हे अंशतः खरे आहे.

मृद व जलसंधारण विभागाने कृषि विभागाकडून ९,९६७ पदे मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग करण्याबाबत शासन निर्णय, दिनांक ३१ मे, २०१७ रोजी निर्गमित केलेला आहे. त्या अनुषंगाने कृषि विभागाच्या दिनांक १२/०९/२०१७ च्या शासन निर्णयानुसार कृषि विभागातील २१८१ पदे मृद व जलसंधारण विभागास हस्तांतरीत करण्यांत आलेली आहेत.

(२) होय.

(३) होय.

(४) महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेच्या मागण्या शासनाच्या विचाराधीन आहेत. कृषि विभागाचा सुधारीत आकृतीबंध वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

तिवसा (जि.अमरावती) या तालुक्यातील भिवापूर सिंचन धरणाचा कालवा दुरुस्त करण्याबाबत

(४२) ९२२६८ (१८-०८-२०१७). अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तिवसा (जि.अमरावती) तालुक्यातील गव्हा, बाळापूर-कु-हा भाग-२ कालवा गेट १० ते १८ मधून भिवापूर सिंचन धरणाचा कालवा ब-याच महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने सदर कालव्यातून पाण्याचे मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून शेतक-यांना सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने या कालव्याची दुरुस्ती करण्याकरिता कार्यकारी अभियंता, सिंचन व पाटबंधारे विभाग अमरावती यांना वारंवार लेखी निवेदन देण्यात येवूनही अद्यापी याबाबत शासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे माहे जून, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत चौकशी केली आहे काय व चौकशीत काय आढळून आले,

- (३) असल्यास, चौकशीनुसार भिवापूर सिंचन धरणाचा कालवा दुरुस्त करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०८-११-२०१७) : (१) भिवापूर प्रकल्पाच्या डाव्या मुख्य कालव्याची एकुण लांबी १२.१० कि.मी. असून कालव्यावर एकुण २२ गेट आहेत. गेट क्र.१० हे सा.क्र. ३१०० मी वर असून गेट क्र.१८ हे सा.क्र. ८९५० मी वर आहे. कालव्याच्या सा.क्र. ३००० मी ते ९००० मी पर्यंत गाळ साचलेला असल्यामुळे गेट क्र.१० ते १८ पर्यंत पाणी पोहचत नव्हते. त्यामुळे सन २०१६-१७ मध्ये यांत्रिकी विभागामार्फत पाखरण कार्यक्रमा अंतर्गत गेट क्र.१० पर्यंतचा गाळ कालव्यातून काढण्यात आला आहे. तसेच पाखरण कार्यक्रम सन २०१७-१८ मध्ये गेट क्र.१२ पर्यंत गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले असून गेट क्र.१८ पर्यंत काम ऑक्टोबर, २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे.

(२) होय, कालव्यात गाळ साचल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येत असल्यामुळे गेट क्र.१० ते १८ पर्यंत पाणी पोहचणे शक्य होत नव्हते.

(३) वरील प्रमाणे कार्यवाही केलेली असून उर्वरित काम ऑक्टोबर, २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

हिंगोली या ठिकाणी वेगवेगळ्या योजनेतर्गत ३ हजार घरकुलांचे काम प्रलंबित असल्याबाबत

(४३) ९२५१० (१९-०८-२०१७). श्री.तानाजी मुटकुले (हिंगोली) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली या ठिकाणी शासनाच्या वेगवेगळ्या योजनेतर्गत ३ हजार घरकुलांचे काम प्रलंबित असून या कामांची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यापासून या कामाची गती आणखीनच मंदावली असल्याचे माहे एप्रिल, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व चौकशीनुसार तात्काळ अपूर्ण असलेले ३००० घरकुल पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१३-१२-२०१७) : (१) नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

खंडाळा (जि.सातारा) तालुक्यातील नीरा-देवघर प्रकल्पाच्या कालव्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याबाबत

(४४) १२५७४ (२१-०८-२०१७). श्री.जयकुमार गोरे (माण) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खंडाळा (जि.सातारा) तालुक्यातील २४ गावे सिंचनाखाली यावी यासाठी शासनाने सुरु केलेले नीरा-देवघर प्रकल्पाच्या कालव्याचे काम अनेक वर्षांपासून संथगतीने सुरु असल्याने या कालव्याच्या लाभ क्षेत्रात येणा-या २४ गावातील नागरीकांची गैरसोय होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या कालव्याची कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.गिरीष महाजन (१०-११-२०१७) : (१) नीरा देवघर प्रकल्पाद्वारे खंडाळा तालुक्यातील एकूण ५७ गावांपैकी, कालव्याद्वारे ३० गावे व उपसा सिंचनाद्वारे २७ गावांना सिंचनाचा लाभ देणे प्रस्तावित आहे. सदयःस्थितीत कि.मी. २६ ते ६५ या लांबीतील कालव्याद्वारे २० गावांना लाभ होत आहे व ३७ गावांना लाभ देणे बाकी आहे.

(२) सदर प्रकल्पास सन २०१७-२०१८ मध्ये रु.२०.०० कोटीची तरतूद करण्यात आली असून निधीच्या उपलब्धतेनुसार प्रकल्पाची कामे करण्याचे नियोजन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) तालुक्यातील धनेगाव साठवण तलावाचे काम पूर्ण करण्याबाबत

(४५) १२८१७ (१८-०८-२०१७). श्री.मधुकरराव चव्हाण (तुळजापूर) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तुळजापूर (जि.उस्मानाबाद) तालुक्यातील धनेगाव साठवण तलावास शासनाने मंजूरी दिली असून तलावाचे काम अद्याप प्रलंबित असल्याचे माहे जून, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच धनेगाव साठवण तलावाचे काम पूर्ण करण्याबाबत नागरिकांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री व मा.जलसंपदा मंत्री यांच्याकडे माहे डिसेंबर, २०१६ व माहे मे-जून, २०१७ मध्ये निवेदनाद्वारे मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, साठवण तलावाकरीता किती निधी मंजूर केला आहे व तलावाच्या कामाकरीता निविदा काढून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली आहे काय, त्यापासून किती क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे,

(४) असल्यास, सदर मागणीनुसार तलावाचे काम पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१०-११-२०१७) : (१) धनेगाव साठवण तलाव कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्पातील उपसा सिंचन योजना क्र.२ अंतर्गत समाविष्ट असून, उपसा सिंचन योजना क्र.२ च्या ४ थ्या टप्प्यात सदर तलाव येतो. कामाची सलगता विचारात घेता सदर साठवण तलावाचे काम अद्याप हाती घेण्यात आलेले नाही.

(२) होय.

(३) धनेगाव साठवण तलाव हा कृष्णा मराठवाडा प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना क्र.२ मध्ये समाविष्ट आहे. सन २०१७-१८ या वर्षा करिता कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी रु.१२५.०० कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. धनेगाव साठवण तलावाच्या कामाची निविदा मान्य करण्यात आलेली नाही. या साठवण तलावाची प्रकल्पीय सिंचन क्षमता १७०४ हेक्टर क्षेत्र इतकी आहे.

(४) सदर तलाव कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्र.२ च्या ४ थ्या टप्प्यात येतो. योजनेच्या ४ थ्या टप्प्यापर्यंतची कामे प्रथमतः सलगतेने पूर्ण केल्यावर निधी उपलब्धतेनुसार धनेगाव साठवण तलावाचे काम हाती घेण्याचे नियोजन आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

भंडारा जिल्ह्यातील कोरंभी तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ घोषित करण्याबाबत

(४६) ९३५२१ (१९-०८-२०१७). श्री.रामचंद्र अवसरे (भंडारा), श्री.चरण वाघमारे (तुमसर) : सन्माननीय पर्यटन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या काठावरील कोरंभी (देवी) मंदिर "क" तीर्थक्षेत्रामध्ये समाविष्ट आहे परंतु पर्यटनाच्या दृष्टीने कोणताही विकास करण्यात आला नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळ घोषित केल्यास शासनास मोठ्या प्रमाणात महसूल मिळून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कोरंभी हे तीर्थक्षेत्र पर्यटनामध्ये समाविष्ट करून त्याचा विकास करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. जयकुमार रावल (११-१२-२०१७) : (१) नाही. कोरंभी (देवी) या "क" वर्ग दर्जा दिलेल्या तीर्थक्षेत्रास दि.२८/३/२०१३ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये "क" वर्ग पर्यटन स्थळ म्हणूनही घोषित करण्यात आलेले आहे.

(२) तीर्थक्षेत्र/पर्यटन स्थळाचा विकास झाल्यास त्यामुळे रोजगार उपलब्ध होतो.

(३) कोरंभी (देवी) येथे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पर्यटक निवास बांधणे, मोरी बांधकाम आणि सौंदर्यीकरण व बगीचा तयार करणे अशी एकूण रु.४५.०० लक्षाची एकूण ३ कामे करण्यात आलेली आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मौजा वासरी (ता.घाटंजी, जि.यवतमाळ) येथील पुरसंरक्षक

भिंतीचे बांधकाम करण्याकरीता निधी देण्याबाबत

(४७) ९३५२४ (२१-०८-२०१७). श्री.राजू तोडसाम (अर्णी) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजा वासरी (ता.घाटंजी, जि.यवतमाळ) येथील पुरसंरक्षक भिंतीचे बांधकाम करण्याकरीता मा.मुख्यमंत्री विशेष निधी अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी (आर्णी) मा.मुख्यमंत्री यांना दिनांक ७ सप्टेंबर, २०१६ रोजी पत्र देऊन मागणी केली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मागणीनुसार कार्यकारी अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, यवतमाळ यांना मा.मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिनांक १९ सप्टेंबर, २०१६ रोजी आदेश देण्यात आले होते. परंतु अद्यापपर्यंत पुरसंरक्षक भिंतीच्या बांधकामास निधी उपलब्ध करण्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत चौकशी करून तातडीने निधी देऊन पुरसंरक्षक भिंतीचे बांधकाम करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०७-११-२०१७) : (१) हे अंशतः खरे आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी मा.आमदार प्रा.राजू तोडसाम, आर्णी विधानसभा यांनी कार्यकारी अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, यवतमाळ या कार्यालयास दि.७.९.२०१६ च्या पत्रान्वये मौजे वासरी ता.घाटंजी येथील नाल्यावर पूर संरक्षक भिंतीसाठी मा.मुख्यमंत्री विशेष निधीतून निधी देण्याबाबत विनंती केली आहे.

(२) नाही.

कार्यकारी अभियंता लघु सिंचन (जलसंधारण) यांनी दि.१९/९/२०१६ चे पत्रान्वये अधीक्षक अभियंता यवतमाळ पाटबंधारे मंडळ, यवतमाळ यांना त्यांचे विभागाकडून या प्रकारची कामे होत नसल्यामुळे, जलसंपदा विभागामार्फत कार्यवाही करण्याबाबत कळविले आहे.

(३) सदरील कामाबाबत प्राथमिक पाहणी पूर्ण करून पूर संरक्षक भिंतीचे सविस्तर अंदाजपत्रक प्रादेशिक कार्यालयास सादर करण्यात आले आहे. यास प्रशासकीय मान्यता दिल्या नंतर निधी उपलब्धतेबाबत कार्यवाही करण्याचे नियोजन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

शासनाच्या कार्यालयातील लिपीक वर्गीक कर्मचाऱ्यांना अखंडित

सेवा नियमित सेवेस जोडून देण्याबाबत

(४८) ९३६३३ (२१-०८-२०१७). श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा) : सन्माननीय वित्त मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील मंत्रालय तसेच बृहन्मुंबईतील शासनाच्या कार्यालयातील लिपीक वर्गीक लघुलेखक संवर्गातील तसेच अन्य तस्तम संवर्गातील पदांवर

तात्पुरत्या स्वरूपात आयोगाच्या शिफारशी शिवाय नियुक्त झालेल्या कर्मचा-यांच्या सेवा सामान्य प्रशासन विभागाच्या सामाईक आदेशाद्वारे आदेशाच्या दिनांकापासून नियमित झाल्या असल्या तरीही त्यांच्या नियमित सेवेची १२ वर्षांची गणना करतांना संबंधितांची तात्पुरती अखंडित सेवा देखील नियमित सेवेस जोडून त्यांच्या १२ वर्षांच्या नियमित सेवेची गणना करण्यासंदर्भात शासनाच्या वित्त विभागाने दिनांक ७ ऑक्टोबर, २०१६ रोजी शासकीय आदेश निर्गमित केला असून सदरहू आदेशान्वये दिनांक ३१ मार्च, १९९९ रोजीपर्यंत ही दिनांक निश्चित करण्यात आलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू शासन निर्णय फक्त लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील कर्मचारी यांच्या पुरताच असल्याने जिल्हा परिषदा, विशेष मंडळ व इतर शासकीय कर्मचारी यांना लागू नसल्याने सदर कर्मचारी या शासन निर्णयापासून वंचित राहिले असून त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासकीय सेवा ही सलग सुरु असलेली प्रक्रिया असून उपरोक्त दिनांक ७ ऑक्टोबर, २०१६ रोजीच्या निर्णयानुसार दिनांक ३१ मार्च, १९९९ पर्यंत सेवा नियमित कर्मचाऱ्यांबाबत निश्चित केली असल्याने त्यांनंतर शासकीय सेवेत नियमित झालेल्यांसाठी नविन आदेश निर्गमित करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदरहू मागणीनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०७-११-२०१७) : (१) होय हे खरे आहे.

(२) मंत्रालय तसेच बृहन्मुंबई येथील शासकीय कार्यालयातील लिपिक संवर्गीय पदावरील नियुक्त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिफारशीनुसार करण्यात येतात.

जिल्हा परिषद, विशेष मंडळे व राज्यातील इतर शासकीय कार्यालयातील लिपिक संवर्ग पदावरील नियुक्त्या ह्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिफारशीने केल्या जात नाहीत. त्यामुळे हा शासन निर्णय त्या कर्मचाऱ्यांना लागू होत नाही. त्यामुळे त्यांना सदर शासन निर्णय लागू नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, ही बाब खरी नाही.

(३) नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

ढाणकी (ता.उमरखेड, जि.यवतमाळ) येथे इसापूरचे पाणी सोडण्याबाबत

(४९) ९३८३० (२२-०८-२०१७). श्री.राजेंद्र नजरधने (उमरखेड) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ढाणकी (ता.उमरखेड, जि.यवतमाळ) येथे माहे मे, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान २५ दिवसांआड पाणी येत असल्याने इसापूरचे पाणी सोडण्याचा आदेश जिल्हाधिका-यांनी दिला असूनसध्दा उक्त आदेशावर कार्यवाही झाली नाही, हे ही खरे आहे काय,

- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुषंगाने उक्त ठिकाणी पाणी पुरवठा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. गिरीष महाजन (०८-११-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

कु-हा वडोदा, इस्लामपूर उपसा सिंचन योजना (ता.मुक्ताईनगर, जि.जळगांव) व जळगांव-जामोद, संग्रामपूर (जि.बुलढाणा) या उपसासिंचन योजना पूर्ण करण्याबाबत

(५०) ९४७०९ (११-०८-२०१७). श्री.एकनाथराव खडसे (मुक्ताईनगर) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कु-हा वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजना (ता.मुक्ताईनगर, जि.जळगांव) व जळगांव-जामोद (जि.बुलढाणा) या महत्वाकांक्षी उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी तापी पाटबंधारे महामंडळ व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांच्या मागणीनुसार व प्रकल्पाच्या व्याप्तीच्या अनुषंगाने अधिकचा निधी शासनाने उपलब्ध करून देऊन प्रकल्पाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी तेथील लोकप्रतिनिधींनी माहे ऑगस्ट, २०१६ व मे, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान पत्राव्दारे मा.मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मागणीनुसार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१३-११-२०१७) : (१) होय.

(२) कु-हा-वडोदा, इस्लामपूर उपसा सिंचन योजनेस सन २०१६-१७ मध्ये रुपये ७८.०१ कोटी व सन २०१७-१८ मध्ये रुपये १५.८५ कोटी इतक्या निधीची तरतूद केली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :

नागपूर.

डॉ. अनंत कळसे

प्रधान सचिव,

महाराष्ट्र विधानसभा.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, नागपूर.